

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,	Phiroze Jeejeebhoy Towers
Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051	Dalal Street, Mumbai- 400 001
NSE Symbol: - DISHTV	BSE Scrip Code: - 532839

### Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject. : Newspaper Advertisement regarding Publication of Un-audited Financial Results for third quarter and nine months period ended December 31, 2023 (Q3) of the Financial Year 2023-24

Dear Sir/Madam,

This is in continuation to our communication dated February 9, 2024, wherein the Company had duly submitted the Un-Audited Financial results for third quarter and nine months period ended December 31, 2023 (Q3) of the Financial Year 2023-24, in the format specified under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 together with the Auditor's Limited Review Report(s).

In respect of the above, please find enclosed herewith copies of the newspaper clippings wherein the aforesaid Un-Audited Financial results of the Company have been duly advertised in two newspaper viz. "Business Standard" (All Editions) and "Navshakti" (Mumbai Edition) on February 10, 2024.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Dish TV India Limited VD1 **Ranjit Singh** 

**Company Secretary & Compliance Officer** *Membership No. A15442 Contact No.: +91-120-504 7000* 

Encl. as above

Contraction of the second	Municipal Council Sillo नगरपरिषद् सिल्लोड जिल्हा छत्रपती Phone : 02430-222467/222560 Email ID : cc जा.क./नपसि/पा.पु./निसू-12/2023-24/248 कि	d संभाजीनगर sillod@gmail.com	] [								IA LIMIT				disht	)   🤇	12h   U	Jarcho
3			1				R	egd. Office: 803, 8	th Floor, DLH Pa	rk S. V. Road, I	loregaon (West),	Mumbai - 400		a				
	E-Tender Notice - 12 Year 20							CIN: L519			0-5047005/50470 . Website: www.		4357078					
Sa	Sillod Water Supply Scheme, Tq.Sillod, D ambhajinagar (Second Call) Under MSJNMA						Extract of state	ment of standalon			,		onths ended 31	December 2023				(Rs. In Lacs)
Ma	aharashtra, of Estimated Cost Rs.50,21,71,602/			lars						Stand	alone					Consolidated		
de	etails are available on <b>www.mahatenders.gov.in.</b> All Relevant dates will be as per the Tender publisi	ned in Web portal	0					٥	uarter ended			Year ended		Q	uarter ended		Year en	ded
	ww.mahatenders.gov.in ate : 10/02/2024							31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	31.12.2023	80.09.2023 31.	12.2022 31.12	2.2023 31.12.2	022 31.03.2023
	Sd/- Sd/- Municipal Engineer Chief Officer	Sd/- President	0.00 0.0000000	l income from operat				20,369	21,604	25,504	65,613	86,547	110,973	47,027	47,915	55,209		,703 226,185
	Municipal Council Sillod Municipal Council Sillod Mu						or Extraordinary items)	(1,581)	(121)	(2,014)	(1,395)	3,108	2,239	276	1,779	(34)		.323 (18,051)
							and/or Extraordinary items)		(121)	(2,014)	(1,395)	3,108	(218,390)	276	1,779	(34)		,323 (208,812)
							d/or Extraordinary items)	(1,581) (1,614)	(133) (184)	(1,390) (1,445)	(1,481) (1,579)	2,454 2,289	(202,963)	(283) (324)	541 481	(285) (353)		,708 (168,354) ,505 (168,441)
	FORM B			r tax) and other com			(loss) for the period	[1,014]	(104)	[1,440]	(1,079)	2,209	(203,019)	(324)	401	(303)	2,190	,505 (168,441)
(F	PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (L	iquidation Process)		ty Share Capital				18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413 18	413 18,413
FOR	Regulations, 2016) R THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF [GITANJALI GEMS LIMI		7. Othe	r Equity				-1	-	-	-	-	(137,049)	-	-	-	-	- (97,286)
SI.N 1.		TAILS /ITED				ontinuing and disco	ontinued operations) of	(80.0)	(0.01)	(0.07)	(0.08)	0.13	(10.55)	(0.01)	0.03	(0.01)	0.13	D.21 (8.75)
2.	2. Date of incorporation of corporate debtor 21/08/1986		Re. 1	l each (not annualise	ed) (In Rs.)													
3.	is incorporated /registered		Notes:		a 10 percent -			Automatical account	–						5 Mar			
4.	<ol> <li>Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor</li> </ol>	40689					nancial results filed by the nd www.nseindia.com) and a					BI (Listing obli	gations and Dis	closure Requirem	ents) Regulations,	2015. The full for	mat of the above i	inancial results are
5.	5. Address of the registered office and A-1, 7th Floor, Laxmi Tow	ver Bandra Kurla Complex, Vaharashtra, India, 40005	5		•		an Accounting Standards (I					able and auid-	lines issued by	Coourition and Fu	change Deard of I-	dia (CEDI)		
6.	6. Date of closure of Insolvency Resolution 06/02/2024		<u>,</u> 2.11151	mancial result has b	een prepareu mac	coruance wrut muta	an Accounting Standards (i	nu Ao), uie provis	ions or company	25 AUL, 2013 (U	іе Асц, аз аррис	aute and guide	unes issued by		change board of in	Jia (SCDI).		
7.	Process 7. Liquidation commencement date of 07/02/2024		- 1													For a	nd on behalf of the	Board of Directors
8.	corporate debtor B. Name and registration number of the in- Mr. Santanu T Ray		- 1														DISH	V INDIA LIMITED
	solvency professional acting as liquidator Reg. No: IBBI/IPA-002/I AFA - AA2/11055/02/1		5															
9.		fessionals LLP,															Mr. R	avi Bhushan Puri
	Nariman Point, Mumb santanutray@aaains	ai – 400021		: Noida : 09 February 2024														Executive Director DIN: 06686381
		<u>sivency.com</u>																
10	0. Address and e-mail to be used for corre- spondence with the liquidator <u>gitanjaligemsliq@gm</u>	iail.com			Ð			MA										
11	Last date for submission of claims     08/03/2024		- 1					13	RP-Sanjiv	Goenka							705	000
	tice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai mmencement of liquidation of the <b>Gitanjali Gems Limited – in Liquid</b> a					nt, 5th Floor Station B		11	Group									
The	e stakeholders of Gitanjali Gems Limited are hereby called upon to subm or before 08/03/2024, to the liquidator at the address mentioned again:	nit their claims with proof		rombay Thermal Powe and Line: 022-67175323			074. Maharashtra, India, 📗			1000							/ <b>П</b> Г	30
The	e financial creditors shall submit their claims with proof by electronic ditors may submit the claims with the proof in person, by post or by ele	c means only. All other		NOT		50) CIN: L28920MH19			Growing Lega	cies	R	PSG	Ventu	res Li	mited		VEN	TURES
	bmission of false or misleading proof of claims shall attract penalties.				CE INVITIN	<b>G</b> TENDER	919PLC000567		Growing Lega			CIN : L	74999WB	2017PLC21	9318		VEN	TURES
	te: 10/02/2024		The Tata following pa	Power Company		<b>G</b> TENDER			Growing Lega	Regis	tered Office	CIN:L E: CESC F	74999WB	2017PLC21 wringhee S	<b>9318</b> quare, Kolka		VEN	TURES
Date	ace: Mumbai Ins	Santanu T. Ray olvency Professional	The Tata following pa OLA for	Power Company	Limited invites	tender from eligit	919PLC000567 ble vendors for the			Regis En	tered Office nail ID: rpsg	CIN:L e: CESC H ventures@	74999WB louse, Cho ]prpsg.in; V	2017PLC21 wringhee S /ebsite: www	<b>9318</b> quare, Kolka w.rpsgventure	esltd.com	VEN	TURES
Date	ace: Mumbai Ins AAA Insolver Reg. No: IBBI/IPA-002/IP-	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017-18/11055	The Tata following pa OLA for 5 For detail N	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tendo	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web	GTIENDER tender from eligit colony for 2 years 074 psite <u>https://www.t</u>	919PLC000567 ble vendors for the chembur-Mahul tatapower.com. Last			Regis En EXTRAC	atered Office nail ID: rpsg <b>F OF UNA</b>	CIN : L e: CESC H ventures@ DITED C	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATTED FINA	9318 quare, Kolka w.rpsgventure NCIAL RES	esitd.com ULTS FOR		T U R E S
Date	ace: Mumbai Ins AAA Insolver Reg. No: IBBI/IPA-002/IP-	Santanu T. Ray olvency Professional ncy Professionals LLP	The Tata following pa OLA for 5 For detail N	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tendo	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web	GTIENDER tender from eligit colony for 2 years 074 psite <u>https://www.t</u>	919PLC000567 ble vendors for the s Chembur-Mahul			Regis En EXTRAC	atered Office nail ID: rpsg <b>F OF UNA</b>	CIN : L e: CESC H ventures@ DITED C	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATTED FINA	<b>9318</b> quare, Kolka w.rpsgventure	esitd.com ULTS FOR		T U R E S
Date	ace: Mumbai Ins AAA Insolver Reg. No: IBBI/IPA-002/IP-	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017-18/11055	The Tata following pa OLA for 5 For detail N	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tendo	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web	GTIENDER tender from eligit colony for 2 years 074 psite <u>https://www.t</u>	919PLC000567 ble vendors for the chembur-Mahul tatapower.com. Last			Regis En EXTRAC	atered Office nail ID: rpsg <b>F OF UNA</b>	CIN : L e: CESC H ventures@ DITED C	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 31	9318 quare, Kolka w.rpsgventure NCIAL RES ST DECEMB	esitd.com ULTS FOR ER 2023	(	TURES Rs. in Crore)
Date	sce: Mumbai Insolven AAA Insolven Reg. No: IBBI/IPA-002/IP AFA - AA2/11	Santanu T. Ray olvency Professional cy Professionals LLP N00360/2017-18/11055 055/02/130624/202776	The Tata following pa <b>OLA for</b> For detail N date for reca	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tend ipt of request for issu	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid documen	GTIENDER tender from eligit colony for 2 years 074 psite <u>https://www.t</u>	919PLC000567 ble vendors for the chembur-Mahul tatapower.com. Last			Regis En EXTRAC QI	atered Office nail ID: rpsg <b>F OF UNA</b>	CIN : L e: CESC H ventures@ DITED C	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 311	9318 quare, Kolka w.rpsgventure NCIAL RES ST DECEMB months ended	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mo	( nths ended	Year ended
Date	sce: Mumbai Insolven AAA Insolven Reg. No: IBBI/IPA-002/IP AFA - AA2/11	Santanu T. Ray olvency Professional cy Professionals LLP N00360/2017-18/11055 055/02/130624/202776	The Tata following pa <b>OLA for</b> For detail N date for reca	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tend ipt of request for issu	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid documen	ETADE: tender from eligit colony for 2 years 074 site <u>https://www.t</u> nt is 24 <sup>th</sup> February 2	919PLC000567 ble vendors for the <b>c Chembur-Mahul</b> <u>tatapower.com</u> . Last 2024 up to 1500 Hrs.			Regis En EXTRAC QI	atered Office nail ID: rpsg OF UNAL JARTER A	CIN : L e: CESC H ventures@ DITED C	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 31	9318 quare, Kolka w.rpsgventure NCIAL RES T DECEMB months ended 23 31.12.2022	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mo 2 31.12.2023	( nths ended 31.12.2022	
Date	AAA Insolver AAA Insolver Reg. No: IBBI/IPA-002/IP- AFA - AA2/11 ESAB	Santanu T. Ray tolvency Professional ncy Professionals LLP N00360/2017-18/11055 0055/02/130624/202778 SIND CIN No. L292991	The Tata following pa OLA for For detail N date for reco Attack TN 1987 PLC05	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tend sipt of request for issu ipt of request for issu <b>EVALUATE E</b> 8738	Limited invites nbay plant and c Mumbal 4000 er section on web ue of bid document ED	GUTANDER tender from eligit colony for 2 years 074 074 site <u>https://www.t</u> httis 24 <sup>th</sup> February 2	919PLC000567 ble vendors for the chembur-Mahul tatapower.com. Last	Total Inc		Regis En EXTRAC QL PART	atered Office nail ID: rpsg OF UNAL JARTER A	CIN : L e: CESC H ventures@ DITED C	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 31 Three 31.12.20	9318 quare, Kolka w.rpsgventure NCIAL RES ST DECEMB months ended 23 31.12.2022 ed) (Unaudited	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mo 2 31.12.2023 I) (Unaudited)	( nths ended 31.12.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023
Date	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP AFA - AA2/11	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017-18/11055 055/02/130624/202775 SIND CIN No. L292997 3rd Main Road, II	The Tata following pa OLA for For detail N date for rece TN 1987 PLC 05 ndustrial Estate	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issu provide the second	Limited invites nbay plant and c Mumbai 4000 er section on web ue of bid documen ED annai - 600 058	GUTANDER tender from eligit colony for 2 years 074 074 site <u>https://www.t</u> httis 24 <sup>th</sup> February 2	919PLC000567 ble vendors for the <b>c Chembur-Mahul</b> <u>tatapower.com</u> . Last 2024 up to 1500 Hrs.	Net Prof	ome from o it/(Loss) for	Regis En EXTIRAC QU PART perations the period	atered Offica nail ID: rpsg F OF UNAU JARTER A ICULARS (before tax	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID, MONTHS	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 315 Three 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15.	9318 quare, Kolka w.rpsgventure NCIAL RES T DECEMB months ended 23 31.12.2022 ed) (Unaudited .89 1,785.0 58) 27.1	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mo 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94	( nths ended 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23
Date Plac	AAA Insolver AAA Insolver Reg. No: IBBI/IPA-002/IP- AFA - AA2/11 EESAB Regd Office: Plot No. 13, Telephone No. 04	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017-18/11055 0055/02/130624/202778 SIND CIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em	The Tata following pa OLA for For detail N date for reco the for reco	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tend ipt of request for issu <b>PARENT EXAMPLE</b> 8738 e, Ambattur, Che relations@esat	Limited invites nbay plant and c Mumbal 4000 er section on web ue ofbid document ED ennai - 600 054 p.co.in	GUTANDER tender from eligit colony for 2 years 074 site <u>https://www.t</u> https://www.t 8	919PLC000567 ble vendors for the s Chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs.	Net Prof Net Prof	ome from o it/(Loss) for it/(Loss) for	Regis En EXTRAC QU PART perations the period the period	tered Office nail ID: rpsg FOF UNAU JARTER A ICULARS (before tax before tax (	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID, MONTHS	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 311 ENDED 311 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. s) (15.	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           ST DECEMB           months ended           23           31.12.2022           ad)           (Unaudited)           .89           1,785.0           58)           27.1           58)           27.1	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mo 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94	( nths ended 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23
Date Plac	ACE: Mumbai Ins AAA Insolver Reg. No: IBBI/IPA-002/IP- AFA - AA2/11 ESAB Regd Office: Plot No. 13,	Santanu T. Ray tolvency Professional ncy Professionals LLP N00360/2017-18/11055 0055/02/130624/202778 SIND CIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em cial Results fo	The Tata following pa OLA for Constraints TN 1987PLC05 Industrial Estatu- nall id : investor or the quarte	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende ipt of request for issu <b>PARENT ER</b> 8738 a, Ambattur, Che relations@esat r and nine m	Limited invites nbay plant and c Mumbai 4000 er section on web ue of bid document ED annai - 600 056 b.c.c.in conths ende	GITADIER tender from eligit colony for 2 years 074 site https://www.t htis 24 <sup>th</sup> February 2 8 8 ed December R in L	entry products of the sector o	Net Prof Net Prof Net Prof	ome from o it/(Loss) for it/(Loss) for it/(Loss) for	Regis En EXTRAC QU PART perations the period the period	itered Office nail ID: rpsg FOF UNAL JARTER A ICULARS (before tax ( after Tax (a	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except	74999WB louse, Cho @rpsg.in; V ONSOLID, MONTHS	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 311 Three 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. s) (15.	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23           31.12.2022           ed)           (Unaudited)           .89           1,785.0           58)           27.1           58)           27.1           40)	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mo 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94 3) 291.75	() mths ended 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62 73.13	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02)
Date Plac	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IPA AFA - AA2/11 EESAB Regd Office: Plot No. 13, Telephone No. 04 Extract of Statement of Unaudited Financ	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017.18/11055 (055/02/130624/202776) SIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results fo	The Tata following pa OLA for For detail N date for reco TN1987PLC05 Industrial Estatu- nail id : investor or the quarter Quarter ended	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tend ipt of request for issu <b>PMETER</b> 8738 e, Ambattur, Che crelations@esat r and nine m Quarter ended December 21	Limited invites nbay plant and c Mumbai 4000 er section on web ue of bid document ED ennai - 600 056 b.cc.in ennths ended	E I I I I I I I tender from eligit colony for 2 years 074 ssite <u>https://www.t</u> ntis 24 <sup>th</sup> February 2 8 8 ed December 3 in L Nine months ended	919PLC000567 ble vendors for the s Chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB (* r 31, 2023 akhs (Except EPS) Year ended	Net Prof Net Prof Net Prof Total con	ome from o it/(Loss) for it/(Loss) for it/(Loss) for mprehensive	Regis En EXTRAC QU PART perations the period the period the period e income for	tered Offica nail ID: rpsg I OF UNAL JARTER A ICULARS (before tax before tax ( after Tax (a or the period	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 31 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. 5) (15. (55. (90.	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           ad)         (Unaudited           889         1,785.0           58)         27.1           58)         27.1           58)         27.1           58)         8.0	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine ma 2 31.12.2023 Ulnaudited 3 5,978.20 2 400.94 2 400.94 3) 291.75 7 305.45	(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (5,504.78 165.62 165.62 (165.62 165.62 216.32	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02) 70.19
Date Plac	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP- AFA - AA2/11 EESABB Regd Office: Plot No. 13, Telephone No. 04 Extract of Statement of Unaudited Finance	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017.18/11055 (055/02/130624/202776) SIND CIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results fo Quarter ended December 31, 2023	The Tata following pa OLA for For detail N date for reco For detail N date for reco TN1987PLC05 ndustrial Estate nall Id : Investor or the quarte Quarter ended September 30, 2023	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue to frequest for issue system B738 e, Ambattur, Che relations@esat r and nine m Quarter ended December 31, 2022	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document ED ennai - 600 054 b.co.in tonths ended Nine months ended December 31, 2023	tender from eligit colony for 2 years 074 osite <u>https://www.t</u> tis 24 <sup>th</sup> February 2 8 8 <b>ed December</b> 3 in L Nine months ended December 31, 2022	endors for the schembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB®® r 31, 2023 Jakhs (Except EPS) Year ended March 31, 2023	Net Prof Net Prof Net Prof Total con Paid-up	tome from o it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar	Regis En EXTRAC QU PART perations the period the period the period the period the period	tered Offica nail ID: rpsg I OF UNAL JARTER A ICULARS (before tax before tax (a after Tax (a or the period Face value of	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except fter except	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 311 Three 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. s) (15.	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           ad)         (Unaudited           889         1,785.0           58)         27.1           58)         27.1           58)         27.1           58)         8.0	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine ma 2 31.12.2023 Ulnaudited 3 5,978.20 2 400.94 2 400.94 3) 291.75 7 305.45	(Unaudited) 5,504.78 165.62	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02)
Date Plac	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP AFA - AA2/11 EESABB Regd Office: Plot No. 13, Telephone No. 04 Extract of Statement of Unaudited Finance	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017.18/11055 (055/02/130624/202776) SIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results fo Quarter ended December 31, 2023 Unaudited	The Tata following pa OLA for OLA for For detail N date for reco TN1987PLC05 ndustrial Estate nall Id : investor or the quarter Quarter ended September 30, 2023 Unaudited	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue the second	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document ED ennai - 600 054 b.co.in tonths ended December 31, 2023 Unaudited	et d December Render State Render from eligit colony for 2 years 074 besite https://www.t tis 24 <sup>th</sup> February 2 Render	enspection ble vendors for the s Chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB state stat	Net Prof Net Prof Net Prof Total con Paid-up Other Ed	tome from o it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar	Regis En EXTRAC QL PART perations the period the period the period the period the period the period the period the period the period	tered Offica nail ID: rpsg I OF UNAL JARTER A ICULARS (before tax before tax ( after Tax (a or the period	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except fter except	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 31 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. 5) (15. (55. (90.	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           ad)         (Unaudited           889         1,785.0           58)         27.1           58)         27.1           58)         27.1           58)         8.0	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine ma 2 31.12.2023 Ulnaudited 3 5,978.20 2 400.94 2 400.94 3) 291.75 7 305.45	(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (5,504.78 165.62 165.62 (165.62 165.62 216.32	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02) 70.19
E Si No 1	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP- AFA - AA2/11 ESABB Regd Office: Plot No. 13, Telephone No. 04 Extract of Statement of Unaudited Finance Particulars Total income from operations	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017.18/11055 (055/02/130624/202776) SIND CIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results fo Quarter ended December 31, 2023	The Tata following pa OLA for For detail N date for reco For detail N date for reco TN1987PLC05 ndustrial Estate nall Id : Investor or the quarte Quarter ended September 30, 2023	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue to frequest for issue system B738 e, Ambattur, Che relations@esat r and nine m Quarter ended December 31, 2022	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document ED ennai - 600 054 b.co.in tonths ended Nine months ended December 31, 2023	tender from eligit colony for 2 years 074 osite <u>https://www.t</u> tis 24 <sup>th</sup> February 2 8 8 <b>ed December</b> 3 in L Nine months ended December 31, 2022	endors for the schembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB®® r 31, 2023 Jakhs (Except EPS) Year ended March 31, 2023	Net Prof Net Prof Net Prof Total col Paid-up Other Ed as at 31 Earnings	tome from o it/(Loss) for it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar quity as per March 2023 a Per Share	Regis En EXTIRAC QU PART perations the period the period the period the period the period the period the period the period the period the perio	tered Offica nail ID: rpsg <b>COF UNAU</b> JARTER A ICULARS (before tax before tax (a before tax (a for the period Face value ted Balance	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except of Rs. 10 e Sheet ue of Rs.10	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS ional items onal items) ach)	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 311 Three 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. 3) (15. (55. (55. (90. 29	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           edd         (Unaudited           889         1,785.0           580         27.1           581         27.1           583         27.1           583         27.1           583         27.5           400         (7.48           36)         8.0           .51         29.5	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mc 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94 2 400.94 1 29.51 1 29.51	(inths ended 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62 73.13 216.32 29.51	Year ended           31.03.2023           (Audited)           7,308.03           120.23           120.23           (59.02)           70.19           29.51           2,375.90
Date Plac	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP AFA - AA2/11 EESABB Regd Office: Plot No. 13, Telephone No. 04 Extract of Statement of Unaudited Finance	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017.18/11055 (055/02/130624/202776) SIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results fo Quarter ended December 31, 2023 Unaudited	The Tata following pa OLA for OLA for For detail N date for reco TN1987PLC05 ndustrial Estate nall Id : investor or the quarter Quarter ended September 30, 2023 Unaudited	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue the second	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document ED ennai - 600 054 b.co.in tonths ended Nine months ended December 31, 2023 Unaudited	et d December Render State Render from eligit colony for 2 years 074 besite https://www.t tis 24 <sup>th</sup> February 2 Render	enspection ble vendors for the s Chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB state stat	Net Prof Net Prof Total con Paid-up Other Ed as at 31 Earning: Basic	ome from o it/(Loss) for it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar quity as per March 2023 s Per Share - Profit attrib	Regis En EXTIRAC QU PART perations the period the period	tered Offica nail ID: rpsg <b>COF UNAU</b> JARTER A ICULARS (before tax before tax ( after Tax (a pr the period Face value ted Balance .) (Face value owners of th	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except of Rs. 10 e Sheet ue of Rs.10 e equity	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS ional items onal items) ach)	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 313 Three 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. (55. (55. (90. 29 (20.7	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           ad)         (Unaudited           889         1,785.0           588         27.1           588         27.1           589         27.5           400         (7.48           366)         8.0           .51         29.5           0)*         (9.91)	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mc 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94 2 400.94 1 29.51 1 29.51 )* 19.42	(Unaudited) 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62 31.12.2022 165.62 165.62 3216.32 29.51 (10.57)*	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02) 70.19 29.51 2,375.90 (53.72)
E Si No 1	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP- AFA - AA2/11	Santanu T. Ray solvency Professionals hcy Professionals LLP N00360/2017-18/11055 0055/02/130624/202776 SINDO CIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results fo Quarter ended December 31, 2023 Unaudited 30,249 5,111	The Tata following pa OLA for For detail N date for reca For detail N date for reca N1987PLC05 ndustrial Estate hall Id : investor or the quarte Quarter ended September 30, 2023 Unaudited 30,429 5,205	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue works at Tron IT, please visit Tende apt of request for issue system B738 e, Ambattur, Che relations@esat works and nine m Quarter ended December 31, 2022 Unaudited 27,055 4,857	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document ED ennai - 600 054 b.cco.in nonths ended December 31, 2023 Unaudited 90,755 16,004	et and a set of the se	enspection ble vendors for the s Chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB (* r 31, 2023 akhs (Except EPS) Year ended March 31, 2023 Audited 1,09,860 18,229	Net Prof Net Prof Total con Paid-up Other Er as at 31 Earning: Basic Dilute	ome from o it/(Loss) for it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar quity as per duity as per Arch 2023 s Per Share - Profit attrit d - Profit attrit	Regis En EXTIRAC QU PART perations the period the period	tered Offica nail ID: rpsg <b>COF UNAU</b> JARTER A ICULARS (before tax before tax (a before tax (a for the period Face value ted Balance	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except of Rs. 10 e Sheet ue of Rs.10 e equity	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS ional items onal items) ach)	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 311 Three 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. 3) (15. (55. (55. (90. 29	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           ad)         (Unaudited           889         1,785.0           588         27.1           588         27.1           589         27.5           400         (7.48           366)         8.0           .51         29.5           0)*         (9.91)	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mc 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94 2 400.94 1 29.51 1 29.51 )* 19.42	(Unaudited) 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62 31.12.2022 165.62 165.62 3216.32 29.51 (10.57)*	Year ended           31.03.2023           (Audited)           7,308.03           120.23           120.23           (59.02)           70.19           29.51           2,375.90
E Si No 1 2	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP- AFA - AA2/11	Santanu T. Ray solvency Professional ncy Professionals LLP N00360/2017.18/11055 (055/02/130624/202776) SIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results fo Quarter ended December 31, 2023 Unaudited 30,249	The Tata following pa OLA for For detail N date for reca For detail N date for reca N1987PLC05 TN1987P	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue to frequest for issue system of the system system of the system of the system of the system system of the system of the system of the system of the system system of the system of	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document ED ennai - 600 054 b.cc. in nonths ended December 31, 2023 Unaudited 90,755	et and a set of the se	enspection ble vendors for the s Chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB saths (Except EPS) Year ended March 31, 2023 Audited 1,09,860	Net Prof Net Prof Total con Paid-up Other Ed as at 31 Earning: Basic Dilute * not a	ome from o it/(Loss) for it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar quity as per March 2023 s Per Share - Profit attrib	Regis En EXTIRAC QU PART perations the period the period	tered Offica nail ID: rpsg <b>COF UNAU</b> JARTER A ICULARS (before tax before tax ( after Tax (a pr the period Face value ted Balance .) (Face value owners of th	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except of Rs. 10 e Sheet ue of Rs.10 e equity	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS ional items onal items) ach)	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 313 Three 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. (55. (55. (90. 29 (20.7	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           ad)         (Unaudited           889         1,785.0           588         27.1           588         27.1           589         27.5           400         (7.48           366)         8.0           .51         29.5           0)*         (9.91)	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mc 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94 2 400.94 1 29.51 1 29.51 )* 19.42	(Unaudited) 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62 31.12.2022 165.62 165.62 3216.32 29.51 (10.57)*	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02) 70.19 29.51 2,375.90 (53.72)
E Si No 1 2	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP- AFA - AA2/11	Santanu T. Ray solvency Professionals hcy Professionals LLP N00360/2017-18/11055 0055/02/130624/202776 SINDO CIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results fo Quarter ended December 31, 2023 Unaudited 30,249 5,111	The Tata following pa OLA for For detail N date for reca For detail N date for reca N1987PLC05 ndustrial Estate hall Id : investor or the quarte Quarter ended September 30, 2023 Unaudited 30,429 5,205	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue works at Tron IT, please visit Tende apt of request for issue system B738 e, Ambattur, Che relations@esat works and nine m Quarter ended December 31, 2022 Unaudited 27,055 4,857	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document ED ennai - 600 054 b.cco.in nonths ended December 31, 2023 Unaudited 90,755 16,004	et and a set of the se	enspection ble vendors for the s Chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB (* r 31, 2023 akhs (Except EPS) Year ended March 31, 2023 Audited 1,09,860 18,229	Net Prof Net Prof Total con Paid-up Other Ed as at 31 Earning: Basic Dilute * not a	come from o it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar quity as per March 2023 a Per Share - Profit attrii d - Profit attrii d - Profit attri	Regis En EXTRAC QL PART perations the period the period the period the period the period the period the period the period the period the period	tered Offica nail ID: rpsg <b>COF UNAU</b> JARTER A ICULARS (before tax before tax (a before tax (a for the period Face value ted Balance .) (Face value owners of the	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except of Rs. 10 e Sheet ue of Rs.10 e equity the equity	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS ional items onal items) ach) each)	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 313 Three 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. (55. (55. (90. 29 (20.7	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           ad)         (Unaudited           889         1,785.0           588         27.1           588         27.1           589         27.5           400         (7.48           366)         8.0           .51         29.5           0)*         (9.91)	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mc 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94 2 400.94 1 29.51 1 29.51 )* 19.42	(Unaudited) 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62 31.12.2022 165.62 165.62 3216.32 29.51 (10.57)*	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02) 70.19 29.51 2,375.90 (53.72)
E Si No 1 2	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP- AFA - AA2/11 ESABB Regd Office: Plot No. 13, i Telephone No. 04 Extract of Statement of Unaudited Finance Particulars Particulars Total income from operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive income for the period	Santanu T. Ray solvency Professionals http://www.solution.com/ N00360/2017-18/11055 0055/02/130624/202776 SINDO CIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results for Quarter ended December 31, 2023 Unaudited 30,249 5,111 5,111	The Tata following pa OLA for OLA for For detail N date for reca TN 1987 PL C05 ndustrial Estate nail id : investor or the quarter Quarter ended September 30, 2023 Unaudited 30,429 5,205 5,205	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue works at Tron IT, please visit Tende apt of request for issue system B738 B738 B738 B738 B738 B738 B738 B738	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document EDD ennai - 600 058 b.cc.in nonths ended Nine months ended December 31, 2023 Unaudited 90,755 16,004 16,004	A light for the second	enspection ble vendors for the chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB (* r 31, 2023 akhs (Except EPS) Year ended March 31, 2023 Audited 1,09,860 18,229 18,229	Net Prof Net Prof Total con Paid-up Other Ed as at 31 Earning: Basic Dilute * not a	come from o it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar quity as per March 2023 a Per Share - Profit attrii d - Profit attrii d - Profit attri	Regis En EXTRAC QL PART perations the period the period the period the period the period the period the period the period the period the period	tered Offica nail ID: rpsg <b>COF UNAU</b> JARTER A ICULARS (before tax before tax ( after Tax (a pr the period Face value ted Balance .) (Face value owners of th	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except of Rs. 10 e Sheet ue of Rs.10 e equity the equity	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS ional items onal items) ach) each)	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 311 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. (55. (55. (55. (90. 29 (20.7 (20.7	9318           quare, Kolka           w.rpsgventure           NCIAL RES           T DECEMB           months ended           23         31.12.2022           edd         (Unaudited           889         1,785.0           558)         27.1           568)         27.1           568)         27.1           569)         29.5           0)*         (9.91)           0)*         (9.91)	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mc 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94 2 400.94 1 29.51 1 29.51 1 29.51 1 19.42 * 19.42	(Unaudited) 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62 31.12.2022 165.62 31.12.2022 165.62 32.16.32 33.16 34.16.57)*	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02) 70.19 29.51 2,375.90 (53.72) (53.72)
E Si No 1 2 3 4	AAA Insolver Reg. No: IBB/I/PA-002/IP- AFA - AA2/11	Santanu T. Ray solvency Professionals http://www.solution.com/ N00360/2017-18/11055 0055/02/130624/202776 SINDO CIN No. L292997 3rd Main Road, In 44-42281100 em sial Results for Quarter ended December 31, 2023 Unaudited 30,249 5,111 5,111	The Tata following pa OLA for OLA for For detail N date for reca TN 1987 PL C05 ndustrial Estate nail id : investor or the quarter Quarter ended September 30, 2023 Unaudited 30,429 5,205 5,205	Power Company ckage. civil works at Tron IT, please visit Tende apt of request for issue works at Tron IT, please visit Tende apt of request for issue system B738 B738 B738 B738 B738 B738 B738 B738	Limited invites nbay plant and c Mumbai 400 er section on web ue of bid document EDD ennai - 600 058 b.cc.in nonths ended Nine months ended December 31, 2023 Unaudited 90,755 16,004 16,004	A light for the second	enspection ble vendors for the chembur-Mahul tatapower.com. Last 2024 up to 1500 Hrs. SAB (* r 31, 2023 akhs (Except EPS) Year ended March 31, 2023 Audited 1,09,860 18,229 18,229	Net Prof Net Prof Total con Paid-up Other Ed as at 31 Earning: Basic Dilute * not a	come from o it/(Loss) for it/(Loss) for mprehensive Equity Shar quity as per March 2023 a Per Share - Profit attrii d - Profit attrii d - Profit attri	Regis En EXTRAC QL PART perations the period the period the period the period the period the period the period the period the period the period the period the period the period the period	tered Offica nail ID: rpsg <b>COF UNAU</b> JARTER A ICULARS (before tax before tax (a before tax (a for the period Face value ted Balance .) (Face value owners of the	CIN : L e: CESC H ventures@ JDITED C ND NINE and except after except of Rs. 10 e Sheet ue of Rs.10 e equity the equity	74999WB louse, Cho ⊉rpsg.in; V ONSOLID MONTHS ional items onal items) ach) each)	2017PLC21 wringhee S /ebsite: www ATED FINA ENDED 311 31.12.20 (Unaudit 1,864 ) (15. (55. (55. (55. (90. 29 (20.7 (20.7	9318 quare, Kolka w.rpsgventure NCIAL RES T DECEME 31.12.2022 ad) (Unaudited 889 1,785.0 58) 27.1 58) 27.1 58) 27.1 58) 27.1 58) 27.1 58) 27.1 58) 27.1 58) 27.1 58) 27.1 58) 27.1 59 27.1 50	esitd.com ULTS FOR ER 2023 Nine mc 2 31.12.2023 (Unaudited) 3 5,978.20 2 400.94 2 400.94 2 400.94 1 29.51 1 29.51 1 29.51 1 19.42 * 19.42 * 19.42 Nine mc	(Unaudited) 31.12.2022 (Unaudited) 5,504.78 165.62 165.62 216.32 29.51 (10.57)* (10.57)*	Year ended 31.03.2023 (Audited) 7,308.03 120.23 120.23 (59.02) 70.19 29.51 2,375.90 (53.72)

	0,111	0,200	1,001	10,001	12,001	10,220	i
Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	3,795	3,841	3,631	11,873	9,382	13,568	
Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,795	3,841	3,631	11,873	9,382	13,612	
Equity Share Capital	1,539	1,539	1,539	1,539	1,539	1,539	
Earning Per Share (of Rs 10/each) (for continuing and discontinued operations)							
- Basic	24.66	24.96	23.60	77.15	60.96	88.16	
- Diluted	24.66	24.96	23.60	77.15	60.96	88.16	
							4 1

Note:

Chennai

The above is an extract of the detailed Statement of unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The same would be available on the Company's website www.esabindia.com and on the website of the Stock Exchanges - BSE Limited and National Stock Exchange of India Limited

"Shaping the world we imagine"

Visit our website : http://www.esabindia.com

2. The above is an extract of the detailed Financial Results for the quarter and nine months ended on 31st December, 2023 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.rpsgventuresitd.com).

43.67

23.54

15.75

9.97

10.07

47.51

16.38

16.38

11.95

11.97

140.88

39.76

39.76

29.02

27.24

130.27

62.15

39.81

24.40

27.16

February 08, 2024

## **Vesuvius India Limited**



For ESAB India Limited

Rohit Gambhir

Managing Directo

Regd Office : P-104 Taratala Road, Kolkata - 700088 CIN No.: L26933WB1991PLC052968 Phone: (033) 6109 0600 Fax: (033) 2401 3976 Email: vesuviusindia@vesuvius.com Website: www.vesuviusindia.in

## Extract of Statement of Standalone Audited Financial Results for the Year ended December 31, 2023

					(₹ in lakh	s except EPS data)
SI. No.	Particulars	Quarter ended December 31, 2023 [Unaudited]	Quarter ended December 31, 2022 [Unaudited]	Quarter ended September 30, 2023 [Unaudited]	Financial year ended December 31, 2023 [Audited]	Financial year ended December 31, 2022 [Audited]
1)	Total Income from operations	41,679	34,837	41,338	1,60,313	1,34,258
2)	Net Profit for the period/year (before tax and					
	exceptional items)	7,646	3,732	8,082	28,540	15,686
3)	Net Profit for the period/year (before tax)					
	(after exceptional items)	7,646	3,732	8,082	28,540	15,686
4)	Net Profit for the period/year after tax					
	(after exceptional items)	5,707	2,764	6,028	21,294	11,679
5)	Total Comprehensive Income for the period / year [comprising Profit for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,729	2,742	6.005	21,249	11,773
6)	Equity Share Capital (Face value of ₹ 10/each)	2,030	2,030	2,030	2,030	2,030
7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_,	_,,,,,	2,230	1,17,324	97,749
8)	Earnings per share (of R10/each) [*not annualised for quarterly figures]:					
	a) Basic (₹)	28.12*	13.62*	29.70*	104.92	57.54
	b) Diluted (₹)	28.12*	13.62*	29.70*	104.92	57.54

#### Notes:

Place: Kolkata

Date : February 9, 2024

- 1) The Board of Directors has recommended payment of dividend of ₹ 12.75/- per share of nominal value ₹ 10/- each for the year ended December 31, 2023 at their meeting held on February 9, 2024. The dividend is subject to the approval by the members at their ensuing Annual General Meeting.
- The Company is engaged in the business of manufacturing, trading and sale of a range of refractories and is having its manufacturing facilities located in 2) India. The performance of the Company is assessed and reviewed by the Chief Operating Decision Maker ('CODM') as a single operating segment and accordingly manufacture and sale of refractories is the only operating segment.
- 3) Provision for taxation has been recognised with reference to the profit for the year ended December 31, 2023 and in accordance with the provisions of Income Tax Act, 1961 and Rules framed there under. The ultimate tax liability for the assessment year 2024-2025, however, will be determined on the basis of total income for the year ending on March 31, 2024.
- 4) The figures of the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the respective financial year.
- 5) The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified opinion on the Audited Financial Statements for the year ended December 31, 2023.
- 6) These financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on February 9, 2024. On behalf of the Board of Directors

Vesuvius India Limited Nitin Jain **Managing Director** (DIN: 07934566)

Place: Kolkata Dated: 9th February, 2024

Total Income from operations

Net Profit for the period (before tax and exceptional items)

Net Profit for the period before tax (after exceptional items)

Net Profit for the period after Tax (after exceptional items)

Total comprehensive income for the period

Whole-time Director DIN: 08763979

307.08

201.84

131.47

76.25

78.49

17

## **ELDECO**

## **ELDECO HOUSING AND INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: Eldeco Corporate Chamber-1, 2<sup>nd</sup> Floor, Vibhuti Khand (Opp. Mandi Parishad),

Gomti Nagar, Lucknow- 226010

CIN: L45202UP1985PLC099376

Website: www.eldecogroup.com , Email:eldeco@eldecohousing.co.in

## STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

							(Rs. in Lacs)
				Conso	idated		
S.	Particulars	(	Quarter Endec		Nine Mont	Year Ended	
No.	Failiculais	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	2,452.98	1,865.23	3,271.38	7,069.71	9,865.54	14,064.73
2	Net Profit for the period before Tax (Exceptional and/ or Extraordinary items)	1,087.56	873.52	1,411.18	2,985.99	3,963.19	6,032.61
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,087.56	873.52	1,411.18	2,985.99	3,963.19	6,032.61
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	811.68	641.97	1,048.59	2,216.19	2,946.19	4,436.61
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	812.86	643.13	1,048.61	2,219.71	2,946.34	4,441.30
6	Equity Paid up Share Capital	196.66	196.66	196.66	196.66	196.66	196.66
7	Earnings per share (Not annualised) :						
	Basic (Rs.)	8.25	6.53	10.66	22.54	29.96	45.12
	Diluted (Rs.)	8.25	6.53	10.66	22.54	29.96	45.12
Note							

Place: New Delhi

Date: 09.02.2024

1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on Feburary 9, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results.

2. Unaudited financial Results (Standalone information)

<sup>(</sup>Rs. In Lacs)


Particulars			Nine months ended December 31, 2023	2012 (C. 1997) (C. 1997) (C. 1997)	
Revenue from operations	2079.63	2425.52	5411.56	7290.33	10492.44
Profit before tax	950.39	1228.58	2400.85	3499.18	4851.29
Profit for the period	710.00	910.61	1776.33	2602.82	3560.63

3. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the Company's website at www.eldecogroup.com.

4. Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification.

For and on behalf of the Board Eldeco Housing and Industries Limited Sd/-Pankaj Bajaj **Chairman cum Managing Director** 

मुंबई, शनिवार, १० फेब्रुवारी २०२४ | नव 🏽 शक्ति 🔟 - ११



(210.52)(492.97 (155.60) (264.63) (651.09 567.52 the period) Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- Each 1,197.00 1,197.00 1,197.00 1,197.00 1,197.00 1,197.00 Earnings per equity share (for continuing and discontinued operations) (Not Annualised) (In Rs.) (1.76) (4.12) (1.30) (2.15 (5.26) (29.18) a. Basic b. Diluted (1.76 (4.12 (1.30) (2.15 (5.26 (29.18)Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2023 filed with the

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financials Results is available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website www.starlog.in.
2. The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board in their respective meetings on 9th February 2024

3. #Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

Place : Mumba

Date: 09.02.2024

For Starlog Enterprises Limited Sd/-Saket Agarwal Managing Director (DIN: 00162608)

# DELTA MANUFACTURING LIMITED

Regd. Office: Plot No. B- 87, MIDC Area, Ambad, Nashik - 422010. CIN - L32109MH1982PLC028280 Phone: +91 253 2382238/67 Fax: +91 253 2382926 Email ID: secretarial@dmltd.in, Website: www.deltamagnets.com

Statement of Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter And Nine Months Ended December 31, 2023

			(INR in Lakhs unl	ess specified)			दू.:	03
Sr. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2023 Un-Audited	Nine Months Ended December 31, 2023 Un-Audited	Quarter Ended December 31, 2022 Un-Audited		३१ डिसेंबर, २०२३ र <sub>तपणिल</sub>	ोजी संपले	र्ल
1	Total Income from Operations	2,069.46	6,302.65	2,160.97	ज.	તપાશભ	रोज	रे म
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(238.44)	(746.56)	(307.48)			38/85/2023	_
3	Exceptional and/or Extraordinary items #) Net Profit / (Loss) for the period before tax	(238.44)	(746.56)	(307.48)				अल
	(after Exceptional and/or Extraordinary items #)	, ,			8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	642.00	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(242.11)	(747.28)	(311.55)	२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	4८८.०४	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(258.88)	(799.81)	(249.35)	ş	(कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/	4८८.०४	
6	Equity Share Capital	1,085.11	1,085.11	1,085.11	8	(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/	४४३.७०	—
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	°	(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)		
8	Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing and discontinued operations) -				ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा)	४४३.७०	
	Basic :	(2.23)	(6.88)	(2.61)		(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक		
	Diluted :	(2.23)	(6.88)	(2.61)		उत्पन्न (करोत्तर) धरून)		
ne	Financial details on standalone basis are as under		(INR in lakhs unl	ess specified)	Ę	समभाग भांडवल	६८.१०७	
r.		Quarter Ended	Nine Months	Quarter Ended	ي	प्रतिभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित		
o.	Particulars	December 31, 2023	Ended December 31, 2023	December 31, 2022		(अखाडरा जाग खाडरा कामकाजासाठी) (अवार्षिकीकृत)		
_		Un-Audited	Un-Audited	Un-Audited		(ए) मूलभूत: (रु.)	६.३२	
1 2	Income from Operations Profit Before Tax	2,069.46 (238.44)	6,612.29 (436.92)	2,160.97 (307.48)		(बी) सौम्यिकृत: (रु.)	६.३२	_
	Profit After Tax	(238.44)	(437.64)	(311.55)	टिप		•	_
			Dr. Ram H. Shrof	i I	190	नण : मुंबई		
	जंक्शन ४	१०१, पहिला मजला, १०६-१बी, टक्का रोड,	Dr. Ram H. Shrof ce Chairman & Man DIN: 00004865			नाण : मुंबई ांक : ०९ फेब्रुवारी, २०२४		
Ca	डोअर क्र. जंक्शन ४ के मॉल जंक्श, पनवे Fin Homes Ltd nsor: canara Bank, गरा रक्ष के परि प्रथ रहे	१०१, पहिला मजला, १०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३	e Chairman & Man			iक : ०९ फेब्रुवारी, २०२४ नॉदणीकृत С	া কার্যালয়: কার্যা IN: L51909MH19	88F
Ca Spo Can	:February 09, 2024 डोअर क्र. जंक्शन ४ के मॉल जवळ, पनवे Fin Homes Ltd BSO: CANARA BANK Istor A DEPORT Jating Dreams into Reality Lating Dreams into Reality History & EFORM Ltory & EFOR	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ Qcanfinhomer.com	ce Chairman & Man DIN: 00004865			iक : ०९ फेब्रुवारी, २०२४ नॉदणीकृत С		88
ate	: February 09, 2024 डोअर. क्र. जंवरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. : संआयएन: एल८५११०केए१९, ई-मेल: panve@ मागणी सूचना सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस औ	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ Qcanfinhomer.com	e Chairman & Man			iक : ०९ फेब्रुवारी, २०२४ नॉदणीकृत С	IN: L51909MH19	881
ate 	: February 09, 2024 डोअर. क्र. जंवरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. इ सीआयएन: एल८५१२०केए१९, ई-मेल: panve@ मागणी सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अं सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम गै. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार)	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ Qcanfinhomer.com	ce Chairman & Man DIN: 00004865			iक : ०९ फेब्रुवारी, २०२४ नॉदणीकृत С	IN: L51909MH19 2023 रोजी संपले	88 ल्य
ate 'दि f (ते, ) अ	: February 09, 2024 डोअर क्र. जंक्यन ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८५११०केए१९. दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८५११०केए१९. दू: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८५१९०के सीआयएन: एल८५१९२ दू: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८५११०केए१९. दू: ०२२-२७४५९३५४९९२. दू: ०२२-२७४५९३५४९९२. दू: ०२२-२७४५९३५४९९२. दू: ०२२-२७४५९३५४९९२. दू: ०२२-२७४५९३५४९९२. दू: ०२२-२७४५९३५४९९२. दू: २२२-२७४५९३५४९९९. दू: २२२-२७४५९३५४९९२. दू: २२२-२७४५९३५४९९२. दू: २२२-२७४५९३५४९९२. दू: २२२-२७४५९३५४९९२. दू: २२२-२७४४९२९२. दू: २२२-२७४५९३५४९२. दू: २२२-२७४५९३५४९२. दू: २२२-२७४५९३५४९२. दू: २२२-२७४५९३४९९२. दू: २२२-२७४५९३५४९२. दू: २२२-२७४४९३४५९२. दू: व्या के प्रत्न	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ 20anfinhomer.com वंड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये	ce Chairman & Man DIN: 00004865	aging Director)		iक : ०९ फेब्रुवारी, २०२४ नॉदणीकृत С	IN: L51909MH19 2023 रोजी संपले 	88 ल्य
दि ति, अ	: February 09, 2024 डोअर. क्र. जंवरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. इ सीआयएन: एल८५१२०केए१९, ई-मेल: panve@ मागणी सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अं सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम गै. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार)	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ 20anfinhomer.com वंड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 1	aging Director) एकूण उत्पन्न	दिन 	iक : ०९ फेब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत C 31 डिसेंबर 2	IN: L51909MH19 2023 रोजी संपले 31.12.2023 20,36	<b>88</b> ल्य 1 9
te ति जिस्ती के स्ति में कि	डोअर क्र. जंवरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८५११०केए१९ दीआयएन: एल८५११०केए१९ दीआयएन: एल८५११०केए१९ दीआयएन: एल८५११०केए१९ दू: ०२२-२७४५९३५४/५५ मो. दीआयएन: एल८५११०केए१९ दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. सीआयएन: एल८५११०केए१९ दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. सीआयएन: एल८५११०केए१९ दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. सीआयएन: एल८५११०केए१९ दीआयएन: एल८५११०के प्र सीआयएन: एल८५१९०३५४ सीआयएन: एल८५१९२५ सीआयएन: एल८५१९०३५४९९ सीआयएन: एल८५१९०३५४९९ सीआयएन: एल८५१९०३५४९९ सीआयएन: एल८५१९०३५४९२२ सीआयएन: एल८५१९०३५४९९९ सीआयएन: एल८५१९२२ सीआयएन: एल८५१९०३५४९९२ सीआयएन: एल८५१९२२५४९२२२२२४ सीआयएन: एल८५१९९२ सीआयएन: एल८५१९२२५४९२२२२७४९२३५४८९९२ सीआयएन: एल८५१९९२	१०१, पहिला मजला, .०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ 9canfinhomer.com ॉंड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून <sup>1</sup> 2. कालावधीस	aging Director) (কুण उत्पन्न ठी निव्बळ नफा / (तोटा)	(कर, अपवादा	iक : ०९ फेब्रुवारी, २०२४ नॉदणीकृत С	IN: L51909MH19 2023 रोजी संपले 31.12.2023 20,36 (1,581	<b>88</b> ल्य 1 9
दे ति अस्ति विवे	डोअर क्र. जंक्यन ४ के मॉल जबळ, पनवे के मॉल जबळ, पनवे के मॉल जबळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८५११०केए१९ दीआयएन: एल८५१९०केए१९ दीआयएन: एल८५१९०केए१९ दीआयएन: एल८५१९०केए१९० दीआयएन: एल८५१९०केए१९० दीआयएन: एल८५१९०केए१९० दीआयएन: एल८५१७४९२५४४४४ दीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९०४५९९०के दीआयएन: एल८५१९९२ दीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९९२ दीआयएन: एल८५१९९२ दीआयएन: एल८५१९९२ दीआयएन: एल८५१९९०के दीआयएन: एल८५१९९९ दीआयएन: एल८५१९९०केए१९९ दीआयएन: एल८५१९९२५१९९२ दीआयएन: एल८५१९९२७ दीआयएन: एल८५१९९०केए१९९ दीआयएन: एल८५१९९०केए१९९ दीआयएन: एल८५१९९२ दीआयएन: एल८५१९९०केए१९९ दीआयएन: एल८५१९९२ दीआयएन: एल८५१९९२५४९२९२ दीआयएन: एल८५१९९२ दीआयएन: एल८५१९२२ दीआयएन: एल८५१९२२ दीआयएन: एल८५१९२२ दीआयएन: एल८५२२२४२९२२४२४२९२२४२९२२ दीआयएन: एल८५१९२२४२४२४२४२४२ दीआयएन: एल८५१९२२४२४२४२९२२४२४२४२४२४२४२४२४२४२४२४२२४२४२२४२	१०१, पहिला मजला, ०६-१बी, टका रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ २८वर्गाInhomer.com ाँड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष 5 दराने भविष्यातील	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 1 2. कालावधीस 3. कालावधीस	aging Director) হ্কুण उत्पन्न ठी निव्बळ नफा / (तोटा) ठी करपूर्व निब्बळ नफा / ।	(कर, अपवादा (तोटा) (अपवा	ांक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत द 31 डिसेंबर 2 मक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व)	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,585)	88 ल्य f 9 )
दि f, अस लि स ज , भ	डोअर क्र. जंक्यन ४ के मॉल जकळ, पनवे के मॉल जकळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. 3 दि: ०२२-२७४५९३५४/५५ मो. 3 दि: ०२२-२७४५९३५४/५५ मो. 3 सीआयएन: एल८५१९०केए९९, ई-मेल: panve@ माराणी सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनास्थिअल ॲसेटस अँ सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनास्थिअल ऑसेटस अँ सेक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम त. जितेंद्र रामचंद्र कुंभार (सठ-कर्जदार) क. १, रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ या गुम्ही क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाए या गुम्ही क्र. १ आणि २च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाए या गुम्ही क्र. १ आणि २च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाए या गुम्ही क्र. १ किंवा २ शाखेकडून गृह कर्ज घेतले. संविदात्मक सह एकतिरापण ०१-०२-२०२४ रोजीस कॅन फीन होम्स लि. ल '१,९०४.००/- (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊशे चा	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टका रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ 20anfinhomer.com हेंड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष 5 दराने भविष्यातील ा तुमच्या कडून रु.	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून भ 2. कालावधीस 3. कालावधीस आयटम्सनंत	aging Director) एकूण उत्पन्न ठी निव्वळ नफा / (तोटा) ठी करपूर्व निव्वळ नफा / । ठी करपूर्व निव्वळ नफ र)	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवाद ग / (तोटा) (अ	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वांदणीकृत 31 डिसेंबर 2 अक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व) ात्सक आणि/किंवा असामान्य वावात्मक आणि/किंवा असामान्य	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581	88 eeu f 9 ) ) )
दे f, श्र स ती च च्य	डोअर क्र. जंवरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. इ सीआयएन: एल८५१२०केए१९, ई-मेल: panve@ मायाणी सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँ स्कयुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँ सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस अँ सेक्युरिटा इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)' च्या कलम तै. जितेंद्र रामचंद्र कुंभार (सह–कर्जदार) इ. १, पामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००५८ गये जीकी क. १ अणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप सह एकत्रिराणे ०१-०२-२०२४ रोजीस कॅन फीन होम्स लि. ल ९,९०४.००/- (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊशे चा कवाकी आहे.	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ 9८anfinhomer.com हे एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यातील ा तुमच्या कडून <b>र.</b> रर <b>मात्र)</b> ची रक्कम	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यांमधून 1 2. कालावधीस 3. कालावधीस आयटम्सनंत 5. कालावधीस आयटक उत्प	aging Director) (कूण उत्पन्न ती निव्बळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्बळ नफा / ती करपर्श्वात निव्बळ नप र) ती एकूण व्यापक उत्पन्न   न्न (कर नंतर) समाबिष्ट]	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवाद ग / (तोटा) (अ	ांक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वी डिसेंबर 2 31 डिसेंबर 2 गरक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व) ात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व)	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,614	88 eeu f ) ) ) ) )
दे रि. अस्ति चे उसका ज, १७	होअर.क. जंवरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पने के मॉल जाळ, के मॉल जावा के मॉल जाते के मॉल जवळ, पने के मॉल जाते के मंत के मॉल जाते के मंत के मॉल जाते के मॉल के मंत के मॉल के मॉल जाते के मंत के मॉल जाते के मंत के मंत के मंत के मंत के मा के मा के मा का का ने के मंत के मा क	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ 90anfinhomer.com हेंड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यातील ा तुमच्या कडून रु. (र मात्र) ची रक्कम च. क्र. १, रिलॅक्स	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यांमधून भ 2. कालावधीस 3. कालावधीस आयटम्पनंत 5. कालावधीस आयटक उत्प 6. इक्विटी शेव 7. इतर इक्विटी	aging Director) रकुण उत्पन्न ठी निव्वळ नफा / (तोटा) ठी करपूर्व निव्वळ नफा / ठी करपश्चात निव्वळ नप र) ठी एकुण व्यापक उत्पन्न   न्न (कर नंतर) समाविष्ट] र सांडवल ने	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालाक्धीसाठी	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत नोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 2 1त्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व) 1त्मक आणि/किंवा असामान्य 1वादात्मक आणि/किंवा असामान्य (कर नंतर) नफा/(तोटा) आणि इतर	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581	88 ल्य 1 9 ) ) )
भेदि ति, अस्ति निर्मे के स्वयंत्र क	डोअर क्र. जंक्यान ४ के मॉल जबळ, पनवे के मॉल जबळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५११०केए१९. दीआयएन: एल८५१९०केए१९. दीआयएन: एल८५१९०केए१९. दीआयएन: एल८५१९०के सीआयएन: एल८५१९०के दीआयएन: एल८५१९७२ सीआयएन: एल८५१९७२ दीआयएन: एल८५९७२९२२ दीआयएन: एल८५९९७२ दीआयएन: एल८५९९६९ दीआयएन: एल८५९९४ दीआयएन: एल८५९७२९२२ दीआयएन: एल८५९३५४९९५ दीआयएन: एल८५९९७२९२२ दीआयएन: एल८५९७२९२२ दीआयएन: एल८५९९२९२२ दीआयएन: एल८५९७२९२९ दीआयएन: एल८५९९९९९९९२९ दीआयएन: एल८५९९९९९९९९९२९ दीआयएन: एल८५९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ 90anfinhomer.com हेंड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यातील ा तुमच्या कडून रु. (र मात्र) ची रक्कम च. क्र. १, रिलॅक्स	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून ग 2. कालावधीस 3. कालावधीस आयटम्पनंत 5. कालावधीस आयटक उत्प 6. इक्विटी शेव 7. इतर इक्विट 8. प्रति सम्भाग	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्बळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्बळ नफा / ती करपश्चात निव्बळ नप ए) ती एकूण व्यापक उत्पन्न   न्न (कर नंतर) समाबिष्ट] न भूलभूत आणि विसर्जित न मूलभूत आणि विसर्जित	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालाक्धीसाठी	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वांदणीकृत 31 डिसेंबर 2 अक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व) ात्सक आणि/किंवा असामान्य वावात्मक आणि/किंवा असामान्य	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,614	88 ल्य 1 9 ) ) ) ) ) ) 3 -
ate दिर्तात, अस्ति, अस्ति मिन्द्र नामन् योगि सिच स्ट्रायाज रेति ने अस्ति में स्ट्रायाज स्टेटल के त्र द्र :	डोअर क्र. जंक्यन ४ के मॉल जवळ, पनवे हिम्मेल प्रतिया क्रिक्सरट्रक्शन ऑफ फायनास्थिअल अंसेटस अं सेवयुरिटायझेशन अंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थिअल अंसेटस अं सेवयुरिटायझेशन अंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थिअल अंसेटस अं सेवयुरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम ती. जितेंद्र रामचंद्र कुंभार (सरु-कर्जरदार) त. १, रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ या पैकीं क्र. १ ऑण २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाण या तुम्ही क्र. १ किंवा २ शाखेकडून गृह कर्ज घेतले. संविदात्मक सह एकत्रितपणे ०१-०२-२०२४ रोजीस कॅन फीन होम्स लि. ल ९,९०४.००/- (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊशे चा कवाकी आहे. गहाण मिळकतीचे परिशिष्ट क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. ११, ए जवळ, गाव अडिवली - ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे भ त्तीच्या सीमा: मोकळा प्लॉट दक्षिण : मोकळा प्लॉट बांधकामांतर्गत इमारत पश्चिम : रस्ता.	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ ऊ.: ७६२५०७९२०३ 20anfinhomer.com ाँड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष 5 दराने भविष्यातील ा तुमच्या कडून रु. (र मात्र) ची रक्कम च. क्र. १, रिलॅक्स ४२१३०६	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून १ 2. कालावधीसा 3. कालावधीसा आयटम्पनंत 5. कालावधीसा आयटफ उत्त 5. इतियदी शेव 7. इतर इक्विट 8. प्रति सम्माम (वार्षिक नाग	aging Director) रकुण उत्पन्न ठी निव्वळ नफा / (तोटा) ठी करपूर्व निव्वळ नफा / ठी करपश्चात निव्वळ नप र) ठी एकुण व्यापक उत्पन्न   न्न (कर नंतर) समाविष्ट] र सांडवल ने	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालाक्धीसाठी	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत नोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 2 1त्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व) 1त्मक आणि/किंवा असामान्य 1वादात्मक आणि/किंवा असामान्य (कर नंतर) नफा/(तोटा) आणि इतर	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,614 (1,614 18,41	88 eeu 1 9 1) 1) 3 -
भवास दि ति, अ भोली चिच्च भामन याज हे : भेळा स्तर दर्श भागण	डोअर क. जंवरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दुः ०२२-२७४५९३५४/५५ मे : सिरांजु गिल्का रांग श्रियाप् मिरांजु गिल्का रांग श्रियाप् मिरायापी सूचना सिखयुरिटायझेशन औड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस औ सेवयुरिटायझेशन औड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस औ सेवयुरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम ती. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जवार) त. माथुरी जितेंद्र कुंभार (कर्जवार) त. माथुरी जितेंद्र कुंभार (कर्जवार) त. माधुरी जितेंद्र कुंभार (कर्जवार) त. माधुरी जितेंद्र कुंभार (सह–कर्जवार) क. १, रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ प्रापैकी क्र. १ अणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाए या तुम्ही क्र. १ किंवा २ शाखेकड्न गृह कर्ज घेतले. संविदात्मक सह एकत्रिरापणे ०१-०२-२०२४ रोजीस कॅन फीन होम्स लि. ल १९६०४.००/- (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नक्ष्र) चा कवाकी आहे. गहाण मिळकतीचे परिशिष्ट क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. ११, ए जवळ, गाव अडिवली – ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे भ ततीच्या सीमा: भोकळा प्टॉट दक्षिण : मोकळा प्टॉट बाधकामांतर्गत इमारत पश्चिम : रस्ता. ती ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुमच्यापैकी क्र. १ आपि	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टका रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ ९८वर्गाताhomer.com हे एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये १, फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ राने भविष्यातील 1 तुमच्या कडून रु. <b>र मात्र)</b> ची रक्कम च. क्र. १, रिलॅक्स ४२१३०६ मा २ यांना नोंदणीकृत यात आली. म्हणून	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यांमधून 2. कालावधीस 3. कालावधीस 3. कालावधीस आयटम्पनंत 5. कालावधीस आयटप्सनंत 5. कालावधीस आयटप्सनंत 5. कालावधी स आयटप्सनंत 5. कालावधी स आयटप्सनंत 5. कालावधी स आयटप्सनंत 1. इतर इकिंट 8. प्रति सममाप (वार्षिक नात नॉद: 1. वरील मा	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( तो करपूर्व निव्वळ नप (र) ती एकूण व्यापक उत्पन्न   ति क्यान्न के प्राप्त के प्राप्त ते के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त ते के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त ते के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त ते के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ ंकालावधीसाठी जत्पन्न (निएंतर 5 एक्सचेंजेसक	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंड 3 31 डिस	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता	88 erei 1 9 1) 1) 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1)
ate ate ate ate ate ate ate ate	डोअर क. जंक्यन ४ के मॉल जवळ, पनवे तुः ०२२-२७४५९३५४/५५ मो. इ संभायएन: एल८५११०७५९५. ई-मेल: panve@ मायाणी सूचना सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस औ संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस औ संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस औ संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस मायाणी सूचना सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस औ संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस मायाणी सूचना सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल जॉसेटस संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन आफ फायनान्शिअल जॉसेटस संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन आफ फायनान्शिअल ते जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) ते. निजतेंद्र रामचंद्र कुंभार (सह–कर्जदार) क्र. १, पामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ पापैकी क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाए या तुम्ही क्र. १ ऑफि २ च्या मालकीच्या खालीलि पत्तांच्या गहाए स. १,५०४,००/- (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊशे चा कवाका आहे. <u>गहाण मिळकतीचे परिशिष्ट</u> क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. १९, ए जवळ, गाव अडिवली – ढोकाळी, तालुका अंवरनाथ, जिल्हा ठाणे भ ततीच्या सीमा: मोकळा प्लॉट बांधकामांतर्गत इमारत पश्चिम : रस्ता. ती ऑट, २,००० च्या कलम १३(२) अन्वये तुमच्यापैकी क्र. १ आणि ो युचना पाठवली होती परंतु ती बजावणी न होता परत करण्	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ २८वर्गाnhomer.com हे एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यातील ा तुमच्या कडून रु. <b>र मात्र)</b> ची रक्कम च. क्र. १, रिलॅक्स ४२९३०६ <b>ग</b> २ यांना नोंदणीकृत यात आली. म्हणून त्त्यावरील जागेत ही	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 2. कालावधीस 3. कालाक 3. काला	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( ती करपूर्व निव्वळ नप () ती एकूण व्यापक उत्पन्न   ती ही कंपनीद्वारे स्टॉक sindia.com आणि www.	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालावधीसाठी जत्पन्न (निएंतत्त 5 एक्सचेंजेसक nseindia.com	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंडर 3 31 डिसेंड	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता shd2h.com वर दं	88 evel f 9 ) ) 3 - ) , test
ate 	डोअर क्र. जंक्यन ४ के मॉल जवळ, पनवे दुः ०२२-२७४५९३५४/५५ में. इ सिरांजु गिल्का कांग श्रव्याप्त किरांजु गिल्का के स्विन्स्ट्रव्यान ऑफ फायनान्शिअल ॲसेटस औ संक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)' च्या कलम ती. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) त. भाधुरी जितेंद्र कुंभार (कर्जदार) त. भाधुरी जितेंद्र कुंभार (सह-कर्जदार) क. १, रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ या वुम्ही क्र. १ अणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप् त्या तुम्ही क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप् त्या तुम्ही क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप् त्या तुम्ही क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप् त्या तुम्ही क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप् काकवाकी आहे. <u>गहाण मिळकतीचे परिशिष्ट</u> क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. ११, ए जवळ, गाव अडिवली न ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे भ कतीच्या सीमा: मोकळा प्टॉट दक्षिण : मोकळा प्टॉट बांधकामांतर्गत इमारत पश्चिम : रस्ता. ती ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुमच्यापैकी क्र. १ आणि ते क्या ताव्यकती होती परंतु ती बजावणी न होता परत करण्य वाक्षरीकारांनी सदर ॲक्टनुसार सदर कर्जदारांच्या शेवटच्या जात प	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ २८वर्गाnhomer.com हे एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने अन्वये त. फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने अन्वये त. क. १, रिलॅक्स ४२१३०६ ग २ यांना नोंदणीकृत यात आली. म्हणून त्त्यावरील जागेत ही रीच्या शर्तीचे पालन	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 2. कालावधीस 3. कालाक 3. काला	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( ती करपूर्व निव्वळ नप () ती एकूण व्यापक उत्पन्न   ती ही कंपनीद्वारे स्टॉक sindia.com आणि www.	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालावधीसाठी जत्पन्न (निएंतत्त 5 एक्सचेंजेसक nseindia.com	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंड 3 31 डिस	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता shd2h.com वर दं	88 evel f 9 ) ) 3 - ) , test
ेवte ''दि ति, अ ) स्वोशिच द्रार्थित प्राप्ति मेवेक संरक्षेत्र संतक्षेत्र संतक्षे संतक्षेत्र संतक्षेत संतक्षेत संतक्र संतक्षेत संतक्षेत संतक्षेत संतक्षेत्र संत	डोअर क. जंक्यन ४ के मॉल जवळ, पनवे तुः ०२२-२७४५९३५४/५५ मो. इ संभायएन: एल८५११०७५९५. ई-मेल: panve@ मायाणी सूचना सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस औ संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस औ संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस औ संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस मायाणी सूचना सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस औ संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस मायाणी सूचना सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल जॉसेटस संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन आफ फायनान्शिअल जॉसेटस संक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन आफ फायनान्शिअल ते जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) ते. निजतेंद्र रामचंद्र कुंभार (सह–कर्जदार) क्र. १, पामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ पापैकी क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाए या तुम्ही क्र. १ ऑफि २ च्या मालकीच्या खालीलि पत्तांच्या गहाए स. १,५०४,००/- (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊशे चा कवाका आहे. <u>गहाण मिळकतीचे परिशिष्ट</u> क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. १९, ए जवळ, गाव अडिवली – ढोकाळी, तालुका अंवरनाथ, जिल्हा ठाणे भ ततीच्या सीमा: मोकळा प्लॉट बांधकामांतर्गत इमारत पश्चिम : रस्ता. ती ऑट, २,००० च्या कलम १३(२) अन्वये तुमच्यापैकी क्र. १ आणि ो युचना पाठवली होती परंतु ती बजावणी न होता परत करण्	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ १८वर्गाताhomer.com हेड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यातीला तुमच्या कडून रु. (र मात्र) ची रक्कम च. क्र. १, रिलॅक्स ४२१३०६ म २ यांना नोंदणीकृत वात आली. म्हणून त्यावतील जागेत ही रिच्या शर्तीचे पालन ०२४ रोजी खात्याचे	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 2. कालावधीस 3. कालाक 3. काला	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( ती करपूर्व निव्वळ नप () ती एकूण व्यापक उत्पन्न   ती ही कंपनीद्वारे स्टॉक sindia.com आणि www.	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालावधीसाठी जत्पन्न (निएंतत्त 5 एक्सचेंजेसक nseindia.com	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंडर 3 31 डिसेंड	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता shd2h.com वर दं	88 evel f 9 ) ) 3 - ) , test
ate (देर्ाति, अ) स्वीलिंच मामन श्रेमेलिं च्या सामन राषिकर ब्राह्म सामन राषिकर प्राह्म सामन राषिकर सामन राषिकर सामन	डोअर क्र. जंक्यन ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे द: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८८११०केए१९ दियांबु ग्रेन्टवार प्रतार प्रतार सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँ सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँ सेक्युरिटा इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम ती. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) त. भाधुरी जितेंद्र कुंभार (कर्जदार) त. भाधुरी जितेंद्र कुंभार (सह–कर्जदार) क. १, रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ पापैकी क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप् या तुम्ही क्र. १ किंवा २ शाखेकडून गृह कर्ज घेतले. संविदात्मक रास एकत्रितपणे ०१-०२-२०२४ रोजीस कॅन फीन होम्स लि. ल ९,९०४.००/– (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊशे चा कबाकी आहे. <u>गहाण मिळकतीचे परिशिष्ट</u> क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. १४, ए जवळ, गाव अडिवली – ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे भ ततीच्या सीमा: मोकळा प्लॉट दक्षिण : मोकळा प्लॉट बांधकामांतर्गत इमारत पश्चिम : रस्ता. ती ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुमच्यापैकी क्र. १ आणि ते सूचना पाठवली होती परंतु ती बजावणी न होता परत कप्य- वाक्षरीकारांनी सदर ॲक्टनुसार सदर कर्जदारांच्या शेवटच्या ज्ञात प चिकटवली. त्याकरिताच हे वर्तमानपत्र प्रकाशन केले आहे. मंचुय ता तुम्ही कसूय के, एनएचवी मार्गदर्शक तत्त्वात्या शेवटच्या ज्ञात प चिकटवली. त्याकरिताच हे वर्तमानपत्र प्रकाशन केले आहे. मंचुय ता तुम्ही कसूय के, एनएववी मार्गदर्शक तत्त्वातुसा २९-०१-२ राण नॉन-रफॉर्मी ऑसेट असे करण्यात आले. तुमहाला याद्वोर ह्या स्	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ ऊ.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ ३८वार्गातhomer.com हे एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यातील ा तुमच्या कडून रु. (र मात्र) ची रक्कम च. क्र. १, रिलॅक्स ४२१३०६ ग २ यांना नोंदणीकृत यात आली. म्हणून रत्यावरील जागेत ही राच्या शतींचे पालन ०२४ रोजी खात्याचे प्रतनेच्या तारखेपासून सह उपरोक्त रक्कम	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 2. कालावधीस 3. कालाक 3. काला	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( ती करपूर्व निव्वळ नप () ती एकूण व्यापक उत्पन्न   ती ही कंपनीद्वारे स्टॉक sindia.com आणि www.	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालावधीसाठी जत्पन्न (निएंतत्त 5 एक्सचेंजेसक nseindia.com	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंडर 3 31 डिसेंड	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता shd2h.com वर दं	888 eeu 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1
ate and 'दि f () ) अस्त 'दि f () ) अस्त प्रिचे प्रिचे प्राप्त प्रिके प्राप्त प्रि प्रि प्रि प्र प्र प्र प्र प्र प्र प्र प्र प्र प्र	डोअर क्र. जंबरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ से उरेर-२७४५९३५४/५५ मो. उ से उरेर-२७४९९२/५८७२ दे-मेले: panve@ मायणी सूचना सिखयुरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम मे. जितेंद्र रामचंद्र कुंभार (सठ-कर्जदार) क. १, रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ गोर्थकी क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप् सह एकत्रिवरणे ०१-०२-२०२४ रोजीस कॅन फीन होस्स लि. ल १९९०४.००/- (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊरो चा कवाकी आहे. <u>गहाण मिळकतीचे परिशिष्ट</u> क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. ११, ए जवळ, गाव अडिवली - ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे फ त्तीच्या सीमा: गोर्कळा प्लॉट द्क्षिण : मोकळा प्लॉट बांधकामांतर्ग इमारत पश्चिम : रस्ता. ती ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुमच्यापैकी क्र. १ आणि रे चिकटवली. त्याकरिताच हे वर्तमानपत्र प्रकाखा येवटच्या ज्ञात प चिकटवली त्याकतिताच हे वर्तमानपत्र प्रकाखा न केले आहे. मंजुर ततु इ किसू केल्याने, एनएचवी मार्गदर्क्त तत्त्वानुसार १९-०२-२ २०२४ रोजीपासून संकितत्त्वान के लोग होन्हा सा स्ट	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०२०६ ऊ.: ७६२५०७९२०३ ८७वीएलसी००८६९९ ९८वार्गाताhomer.com हे एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यातील । तुमच्या कडून रु. तर मात्र) ची रक्कम व. क्र. १, रिलॅक्स ८२१३०६ म २ यांना नोंदणीकृत यात आली. म्हणून त्त्यावसिल जागेत ही रीच्या शतींचे पाल्याचे व्यांनेच्या तारखेपासून सहड उपरोक्त (संकम जावणी करण्यासाठी	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 2. कालावधीस 3. कालाक 3. काला	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( ती करपूर्व निव्वळ नप () ती एकूण व्यापक उत्पन्न   ती ही कंपनीद्वारे स्टॉक sindia.com आणि www.	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालावधीसाठी जत्पन्न (निएंतत्त 5 एक्सचेंजेसक nseindia.com	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंडर 3 31 डिसेंड	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता shd2h.com वर दं	88 even f 7 ) 1) 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - - - - - - - - - - - - -
दि ति, अस लिखे च मन ज , १ था टेटेल ज्व र : कैरणी न समय ज कि र : कि : कि र :	डोअर क्र. जंक्यन ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे द: ०२२-२७४५९३५४/५५ मो. उ सीआयएन: एल८८११०केए१९ दियांबु ग्रेन्टवार प्रतार प्रतार सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँ सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँ सेक्युरिटा इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम ती. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) त. भाधुरी जितेंद्र कुंभार (कर्जदार) त. भाधुरी जितेंद्र कुंभार (सह–कर्जदार) क. १, रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म, मुंबई ४०००७८ पापैकी क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाप् या तुम्ही क्र. १ किंवा २ शाखेकडून गृह कर्ज घेतले. संविदात्मक रास एकत्रितपणे ०१-०२-२०२४ रोजीस कॅन फीन होम्स लि. ल ९,९०४.००/– (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊशे चा कबाकी आहे. <u>गहाण मिळकतीचे परिशिष्ट</u> क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. १४, ए जवळ, गाव अडिवली – ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे भ ततीच्या सीमा: मोकळा प्लॉट दक्षिण : मोकळा प्लॉट बांधकामांतर्गत इमारत पश्चिम : रस्ता. ती ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुमच्यापैकी क्र. १ आणि ते सूचना पाठवली होती परंतु ती बजावणी न होता परत कप्य- वाक्षरीकारांनी सदर ॲक्टनुसार सदर कर्जदारांच्या शेवटच्या ज्ञात प चिकटवली. त्याकरिताच हे वर्तमानपत्र प्रकाशन केले आहे. मंचुय ता तुम्ही कसूय के, एनएचवी मार्गदर्शक तत्त्वात्या शेवटच्या ज्ञात प चिकटवली. त्याकरिताच हे वर्तमानपत्र प्रकाशन केले आहे. मंचुय ता तुम्ही कसूय के, एनएववी मार्गदर्शक तत्त्वातुसा २९-०१-२ राण नॉन-रफॉर्मी ऑसेट असे करण्यात आले. तुमहाला याद्वोर ह्या स्	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टका रोड, ल, रायगड ४१०२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७वीएतसी००८६९९ ९८वार्गाताhomer.com हे एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष १३(२) अन्वये दराने भविष्यातील । तुमच्या कड्न रु. र मात्र) ची रक्कम व. क्र. १, रिलॅक्स ४२१३०६ म २ यांना नोंदणीकृत यात आली. म्हणून त्त्यावरील जागेत ही रिच्या शर्तीचे पालन ०२४ रोजी खात्याचे पाह्वेच्या तारखेपासून जावणी करण्यासाठी . पुढे, तारण मत्तांचे	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 2. कालावधीस 3. कालाक 3. काला	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( तो करपूर्व निव्वळ नप () तो एकूण व्यापक उत्पन्न   तो क्याप्त आणि विश्वर्णित होती ही कंपनीद्वारे स्टॉक sindia.com आणि www.	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालावधीसाठी जत्पन्न (निएंतत्त 5 एक्सचेंजेसक nseindia.com	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंडर 3 31 डिसेंड	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता shd2h.com वर दं	88 even f 7 ) 1) 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - 1) - - - - - - - - - - - - -
ate ate a a a a a a a a a a a a a a a a	डोअर क्र. जंबरान ४ के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे के मॉल जवळ, पनवे दु: ०२२-२७४५९३५४/५५ मो : दि: ०२२-२७४५९३५४/५५ मो : सिंग्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अं सेवयुरिटायझेशन औड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अं सेवयुरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम मे. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) 1. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) 2. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) 1. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) 2. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) 2. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) 3. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) 3. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) 5. २०६, उसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. १९९, ए जवळ, गाव अडिवली - ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे फ्र ततीच्या सीमा: मोकळा प्लॉट दक्षिण : मोकळा प्लॉट वाक्षतीकारांनी सदर ॲक्टनुसार सदर कर्जदारांच्या शेवटच्या ज्ञात प्र विकदवली. त्याक तिताव हे वर्तमानपत्र क्राच्या योकेक्र. ? आपि 1 सूचना पाठवली होती परंतु ती बजावणी न होता परत करण्य वाक्षतीकारांनी सदर ॲक्टनुसार सदर कर्जदारांच्या शेवटच्या ज्ञात प्र विकटवली. त्याक तिताव हे वर्तमानपत्र कराचा काल्या क्राहा केले आहे. मंचुन् ता तुम्ही कसूर केल्याने, एतपच्यी मार्गदर्शक तत्त्वानुसार २९-०२-२ रण नॉन-पफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. तुम्हाला याद्वारे ह्या स् त्याता ०.१-०२-२०२४ रोजीपासून संविदात्मक दराने त्यावरील व्याज करण्यास सांगण्यात येते, कसूर केल्याव, आले. तुप्रहाता नायति संच्या स् ति अंक्ट अन्वये कारवाई सुरू करणे निमन्स्वाक्षरीकारांना भाग पडेल	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०-२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ २८वर्गाnhomer.com हे एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यातील ा तुमच्या कडून रु. <b>र मात्र)</b> ची रक्कम व. क्र. १, रित्नॅक्स ४२१३०६ <b>ग</b> २ यांना नोंदर्णीकृत यात आली. म्हणून् त्त्यावरील जागेत ही तिच्या शर्तीचे पालन ०२४ रोजी खात्याचे पुचतेच्या तारखेपासून सासह उपरोक्त रक्कम जावणी करण्यासाठी . पुढे, तारण मत्तांचे ऑक्टच्या कलम १३ ात येत आहे.	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 2. कालावधीस 3. कालाक 3. काला	aging Director) रकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( तो करपूर्व निव्वळ नप () तो एकूण व्यापक उत्पन्न   तो क्याप्त आणि विश्वर्णित होती ही कंपनीद्वारे स्टॉक sindia.com आणि www.	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालावधीसाठी जत्पन्न (निएंतत्त 5 एक्सचेंजेसक nseindia.com	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंडर 3 31 डिसेंड	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता shd2h.com वर दं	881 even fr 9 1) 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1)
Date Case of the second seco	होअर.ज. डोअर.ज. जंक्यन ४ के मॉल जवळ, पनवे जिसेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) तिराजु गिल्का कि प्रतियं के प्रति प्रवेश्वर १८२२ २७४५९३५४/५५ मो. इ. २०२२-२७४५९३५४/५५ मो. इ. २०२२-२७२४५३३५४/५५ मो. इ. २०२२ गिर्ट्र के प्रति प्रवेश प्रति प्रवेश प्रति के प्रति प्रवेश प्रति के प्रति प्रवेश हुं-मेल: panvelog मिर्गालु गिल्का के प्रति के दिक-स्टूवरान ऑफ फायनान्शिअल असेटस अं संक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)' च्या कलम ती. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) त. ९. ९. रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म. मुंबई ४०००५८ मार्ये किंद्र रामचंद्र कुंभार (सह–कर्जदार) क. ९. ९. प्रापप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ म. मुंबई ४०००५८ मार्ये किंद्र १९ २०२२-२०२४ रोजीस कॅन फीन होम्स लि. ल ९९,९०४.००/– (रुपये अक्तरा लाख एकोणिस हजार नऊशे चा कवाकी आहे. महाण मिळकतीचे परिशिष्ट क. २०६, दुसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. १४, ए जवळ, गाव अडिवली - ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिलहा ठाणे भ्र ततीच्या सीमा: मोकळा प्लॉट दक्षिण : मोकळा प्लॉट बाधकामार्तागेत इमारत पश्चिम : रस्ता. ती ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुमच्यापैकी क्र. १ आणि ते सूचना पाठवली होती परंतु ती बजावाणी न होता परत करण्य वाक्षरीकार्ताने स्वर ॲक्टनुसार सदर कर्जदारांच्या शेवटच्या ज्ञात प्र विकटवली. त्याकतिता हे वर्तमानपत्र प्रकाशन केले आहे. मंजुर ता तुम्ही कसूर केल्या ने, एनएचवी मार्गदर्शक तत्त्वानुम्हा र२-०१-२-२० रण नॉन-पर्फार्मिंग ॲसेट असे करण्यात आले. नुम्हाला याद्वारे ह्या स् त्वसांत ०१-०२-२०२४ रोजीपासू संविदात्मक दराने त्यावरील व्याज करण्यासा सांगण्यात येते, कसूर केल्यास, उपरोकत तारणावर अंमलब ती ॲक्ट अन्वये कारावाई सुरू करणे निमन्स्वाक्षरीकारांना भाग पडेल वन करण्यासाठी त्यांच्याक उपलब्ध असतेल्या वेळेच्या संबंधात ठोट-कलाम (८) च्या तरतुर्त्रकेड उपलब्ध असतेल्या वेळेच्या संबंधात ठोट-कलाम (८) च्या तरतुर्त्रकेड अन्तर, अपतेल्या वेळेच्या संबंधात ठोट-कलास (८) च्या तरतुर्त्रकेड अर्क्र रिं, जार्मानदार यां वेल्र वा क्र विकटया सांवी त्यां ह्या क्र उपलब्ध असतेल्या वेळेच्या संबंधात डोटा- रार्या सांगा रात्य हे उपलब्ध असतेल्या वेळेच्या संब	१०१, पहिला मजला, (०६-१बी, टक्का रोड, ल, रायगड ४१०-२०६ क्र.: ७६२५०७९२०३ ८७पीएलसी००८६९९ २८वर्गांगhomer.com हंड एन्फोर्समेंट ऑफ १३(२) अन्वये , फरीद नगर, भांडुप गाच्या तारणासापेक्ष ६ दराने भविष्यांतीलि ा तुमच्या कडून रु. <b>र मात्र)</b> ची रक्कम च. क्र. १, रिलॅक्स ८२१३०६ <b>ग</b> २ यांना नोंदणीकृत यात आली. म्हणून त्त्यावरील जागेत ही तिच्या शर्तीचे पालन ०१४ रोजी खात्याचे प्रवत्च्या तारखेपास्न जावणी करण्यासाठी. पुढे, तारण मत्तांचे प्रॅतटच्या कलम १३	ce Chairman & Man DIN: 00004865 विवरण 1. कार्यामधून 2. कालावधीस 3. कालावधीस 3	aging Director) एकूण उत्पन्न ती निव्वळ नफा / (तोटा) ती करपूर्व निव्वळ नफा / ( ती करपूर्व निव्वळ नफा / ( ती रकूण व्यापक उत्पन्न   तो एकूण व्यापक उत्पन्न   तो क्याप्त वापक उत्पन्न   तो क्याप्त वापक उत्पन्न   तो क्याप्त वापक व्याप्त वापक वापक वापक वापक वापक वापक वापक वापक	(कर, अपवादा (कर, अपवादा (तोटा) (अपवा ग / (तोटा) (अ कालावधीसाठी जत्पन्न (निएंतत्त 5 एक्सचेंजेसक nseindia.com	iक : ०९ फेंब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत वोंदणीकृत 31 डिसेंबर 2 31 डिसेंबर 3 31 डिसेंडर 3 31 डिसेंड	IN: L51909MH19 2023 रोजी संपर्ल 31.12.2023 20,36 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,581 (1,614 18,41 (0.08 कटन आवश्यकता shd2h.com वर दं	881 even fr 9 1) 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 3 - 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1) 1)

ठिकाण : मुंबई दिनांक : ९ फेब्रुवारी, २०२४

मुलभूत

टिप: १.

. सौम्यिकत

(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात

राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर

सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)

लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानसार

प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)

(अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)

समभाग भांडवल (भरणा झालेले)

220.42

826.38

8884.88

8.82

8.09

208.80

200.96

१११५.९१

8.60

8.62

39.028

868.66

8.08

8.68

वरील एक उतारा आहे. संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण मुंबई स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.rexnordindia.com वर सुष्ट्रा उपलब्ध आहे.

१११५.९१

490.4

489.9

8884.88

4.8

8.92

896.43

६७७.३०

१११५.९१

Ę.00

5.06

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायमॅट्स) रेग्यलेशन-२, २०१५ च्या रेयलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी आणि एकत्रित अलेखापश्कित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाच

582.00

888.80

8884.85

88.803.8

4.0

4.00

824.83

824.82

8884.88

8.83

3.06

889.68

888.88

8.00

8.68

१११५.९१

868.80

826.88

8.50

8.88

१११५.९१

484.39

488.00

१११५.९१

4.00

8.66

\$3.503

*<b>६७२.५९* 

१११५.९१

٤.0

8.08

संचालक मंडळाच्या वतीने आणि करित

रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लि

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ००३५१७५१

\$ 34.98

£38.30

१११५.९१

8449.39

4.50

4.50

सही/ किशोरचंद तलव

KEYNOTE किनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : L67120MH1993PLC072407 नोंदणीकृत कार्यालय : दी रुबी, ९ वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. : ०२२-६८२६६०००; फॅक्स : ०२२-६८२६६०८८; ई–मेल : info@keynoteindia.net; वेबसाईट: www.keynoteindia.net

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महीन्यांकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

अ.	तपशिल			अति	नेप्त					एक	त्रित			
ял.		रोज	<b>ी संपलेली तिमा</b> ह	ft	रोजी संपलेले	नऊ महीने	संपलेले वर्ष	रोजी	संपलेली तिमाही	i i	रोजी संपलेले	नऊ महिने	संपलेले वर्ष	
			38/85/5053	३०/०९/२०२३ ३	8/85/5055	\$8/85/2023	8/85/5055	३१ मार्च, २०२३	३१/१२/२०२३ ३	0/08/20233	९/१२/२०२२	३१/१२/२०२३ ३	8/85/5055	३१ मार्च, २०२३
		(अलेखापरिक्षित)		(अलेखापरिक्षित)		लेखापरिक्षित	(अलेखापरिक्षित)			(अलेखाप	लेखापरिक्षित			
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	642.02	३६४.७८	३२४.८२	१,६११.४१	६२५.२०	६९३.३०	8,844.48	९१०.३५	६०२.२४	३,५३५.०४	१,०१२.१९	१,५९५.१६	
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	422.08	२२०.१०	१६९.९३	१,१५१.८३	१५६.८०	७५.२९	१,११६.९९	६०५.७८	३२३.८७	२,५६३.७२	१६७.२८	(५.२०)	
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	422.08	२२०.१०	१६९.९३	१,१५१.८३	१५६.८०	હ્વ.૨૬	१,११६.९९	६०५.७८	३२३.८७	२,५६३.७२	१६७.२८	(५.२०)	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	४४३.७०	१६२.२९	१६५.४७	८६१.७१	२२४.७१	५०.९४	८६७.३३	४५०.९३	२४७.०१	१,९५९.९४	१४२.६४	(१७१.०९)	
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	883.00	१६२.२९	१६५.४७	८६१.७१	२२४.७१	५९.९६	९७७.४३	५४८.५१	२८१.१८	२,२४३.१३	१८७.५०	(१५०.४१)	
Ę	समभाग भांडवल	608.63	55.800	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	
હ	प्रतिभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/– चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिकीकृत)													
	(ए) मूलभूत: (रु.)	६.३२	२.३१	२.३६	१२.२८	३.२०	۶۵.٥	१५.५८	८.१०	8.88	३५.२१	२.५६	(३.०७)	
	(बी) सौम्यिकृत: (रु.)	६.३२	२.३१	२.३६	१२.२८	३.२०	۶۵.٥	१५.५८	6.80	8.88	३५.२१	२.५६	(३.०७)	

. वरील अलेखापरिक्षित निष्कर्ष हे ०९ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. कंपनीच्या सांविधिक लेखापरिक्षकांनी वरील निषष्कर्षांचे ''मर्यादित पुनर्विलोकन'' केले आहे.

 वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही आणि नऊ माही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि कंपनीची वेबसाईट <u>www.keynoteindia.net</u> वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी सही/-विनित सुचांती व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००००४०३१

 सिशाटीवी इंडीया लिमिटेड
 மिरागिट कार्यालय क्र.803, 8वा मजला, डीएलएच पार्क, एस.वी. सं. गोरेगाव (पश्चिम), मुंबई-400062, महाराष्ट्र, टांश-15099MH1988PL287553, दूएवनी क्रमांक: 0120-5047000, फॅक्स क्रमांक: 0120-4357078<br/>हंमेल: investor@dishd2h.com
 श्रेनिंट कार्यालय क्र.803, 8वा मजला, डीएलएच पार्क, एस.वी. सं. गोरेगाव (पश्चिम), मुंबई-400062, महाराष्ट्र, टांश-15099MH1988PL287553, दूएवनी क्रमांक: 0120-5047000, फॅक्स क्रमांक: 0120-4357078<br/>हंमेल: investor@dishd2h.com
 श्रेनिंट: investor@dishd2h.com

 शार हर्ष राष्ट्र के स्वान्ती सार्थ संप्रलेखा तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी स्वतंत्र आणि समन्तित वित्तीय निष्कर्षाच्या स्टेटमेंटचा गोषवारा
 (१ लाखांमध्ये)

 रात्ताह समापती
 वर्ष समापती
 वर्ष समापती
 वर्ष समापती

 रात्ताह समापती
 वर्ष समापती
 तर्ष समापती
 वर्ष समापती
 वर्ष समापती
 वर्ष समापती

 वात्तक आणि/किंवा असामान्य आयटन्सपूर्व)
 (1,581)
 (20,369
 21,014
 (1,395)
 3,112.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022
 31.12.2022

वरण			स्व	রার					सम	न्वेत		
	1	तिमाही समाप्ती			वर्ष समाप्ती			तिमाही समाप्ती	t	वर्ष समाप्ती		
	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
कार्यांमधून एकूण उत्पन्न	20,369	21,604	25,504	65,613	86,547	110,973	47,027	47,915	55,209	144,958	175,703	226,185
कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व)	(1,581)	(121)	(2,014)	(1,395)	3,108	2,239	276	1,779	(34)	4,829	5,323	(18,051)
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सनंतर)	(1,581)	(121)	(2,014)	(1,395)	3,108	(218,390)	276	1,779	(34)	4,829	5,323	(208,812)
कालावधीसाठी करपश्चात निष्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा असामान्य आयटम्सनंतर)	(1,581)	(133)	(1,390)	(1,481)	2,454	(202,963)	(283)	541	(285)	2,312	3,708	(168,354)
कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीसाठी (कर नंतर) नफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (कर नंतर) समाविष्ट]	(1,614)	(184)	(1,445)	(1,579)	2,289	(203,019)	(324)	481	(353)	2,190	3,505	(168,441)
इक्विटी शेअर भांडवल	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413
इतर इक्विटी	-	· -	-	-	-	(137,049)	-	_	-	· ·	_	(97,286)
प्रति समभाग मूलभूत आणि विसर्जित उत्पन्न (निरंतर आणि खंडीत कार्यांसाठी) ₹1 प्रत्येकीचे (वार्षिक नाही) (₹ मध्ये)	(0.08)	(0.01)	(0.07)	(0.08)	0.13	(10.55)	(0.01)	0.03	(0.01)	0.13	0.21	(8.75)

1. वरील माहिती ही कंपनीद्वारे स्टॉक एक्सचेंजेसकडे सेबी (उत्तरदायित्वांची सूची आणि प्रकटन आवश्यकता), नियम, 2015 च्या नियम 33 अंतर्गत सादर वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार नमुन्याचा एक सारांश आहे. वरील वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाईट www.dishd2h.com वर देखील उपलब्ध आहे.

2. हा वित्तीय निष्कर्ष भारतीय लेखा मानके (Ind AS), कंपनी कायदा, 2013 (अधिनियम)च्या तरतुर्दीनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आला आहे

संचालक मंडळाच्या वतीने डिशटीवी इंडीया लिमिटेड

> **श्री रविभूषण पुरी** कार्यकारी संचालक DIN: 06686381